

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०४

सभावृत्तांत

दिनांक - ०१/०१/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे सन्मा.सदस्य सभागृहात उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.सुजाता सुनिल पालांडे
३. मा.गोफणे अनुराधा देविदास
४. मा.सुलक्षणा राजू धर
५. मा.पौर्णिमा रविंद्र(आप्पा)सोनवणे

या शिवाय मा.लोककर-उप आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.अनिल रॉय- आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मा.किरण गायकवाड- जनसंपर्क अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.३) ठराव क्र.४ दि.१४/१२/२०२० प्रमाणे दुरुस्ती करणेबाबत -मा.सुजाता पालांडे, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.४) प्रभाग क्र.३२ सांगवी येथील जुन्या भाजी मंडईचे नुतनीकरण करणे याकामातील उर्वरित शिल्लक कामाच्या जागेत बदल करणेबाबत.- मा.अनुराधा गोफणे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव

अ) दिनांक ०६/११/२०२०, १०/१२/२०२० व १४/१२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ११

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०१/०१/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.संगिता भोंडवे

संदर्भ : मा.सुजाता पालांडे, मा.संगिता भोंडवे यांचा प्रस्ताव.

विषय - श्री.राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता यांचे बढतीबाबत...

विषय क्रमांक ०१ दसरी दाखल करण्यात येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०१/०१/२०२१

विभाग - प्रशासन

सुचक : मा.पौर्णिमा सोनवणे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/२/कावि/६९२/२०२० दि.१५/१२/२०२०

विषय - 'चिफ केमिस्ट' पदावरील पदोन्नतीस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्र.०२ चा विचार पुढील सभेच्या वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - १३

विषय क्रमांक - ०३

दिनांक - ०१/०१/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ : मा.सुजाता पालांडे, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

मा.विधी समिती ठराव क्रमांक ०४ दिनांक १४/१२/२०२० मध्ये पुढील प्रमाणे दुरुस्ती करणेस मान्यता देणेत येत आहे. 'निविदा क्र.४२/२७/२०१९-२० अन्वये मे.साईप्रभा कन्स्ट्रक्शन्स यांचे मार्फत साने चौक ते शिवरकर चौक रस्त्याचे डांबरीकरण प्रभाग क्र.१ चे हद्दीपर्यंत काम केल्यानंतर जे शिल्लक डांबरीकरणाचे काम हे संतकृपा हौ.सोसा.म्हेत्रेवाडी मधील ३०० मीटर व इतरत्र ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करून घेणेस मान्यता देणेत येत आहे.'

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १४

विषय क्रमांक - ०४

दिनांक - ०१/०१/२०२१

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.अनुराधा गोफणे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

प्रभाग क्र.३२ सांगवी येथील जुन्या भाजी मंडईचे नुतनीकरण करणे(निविदा क्र.६५/२-२०१९-२०) या कामास दि.४/३/२०२० रोजी कामाचा आदेश देणेत आला आहे. सद्यस्थितीत काम चालू आहे. सदर कामांतर्गत जुनी सांगवी येथील भाजी मंडईचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. सदर निविदा रकमेतील अंदाजे रक्कम रु.२३,५०,०००/- रक्कम शिल्लक आहे. उर्वरित शिल्लक रकमेतून मा.नगरसदस्य यांच्या मागणीनुसार प्रभाग क्र.३२ सांगवी मधील पुलांचे नुतनीकरण व इतर ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करणे आवश्यक आहे. तरी सदरील सांगवी येथील जुन्या भाजी मंडईचे नुतनीकरण करणे या कामाच्या उर्वरित शिल्लक रक्कमेतून सांगवी येथील पुलांचे नुतनीकरण व इतर ठिकाणी स्थापत्य विषयक काम करणेसाठी उर्वरित

शिल्लक् कामाच्या स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/०६/२०२१

दिनांक : ०१/०१/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.